

राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी/  
कर्मचारी यांच्या निलंबनाची तसेच प्रलंबित  
विभागीय चौकशांची प्रकरणे - जलद  
निपटान्यासाठी आढावा घेऊन उपाययोजना  
करण्यासंबंधी

**महाराष्ट्र शासन**  
**सामान्य प्रशासन विभाग**  
**शासन परिपत्रक क्रमांक: निप्रआ-१११२/प्र.क्र.८२/११-अ**  
मंत्रालय, मुंबई -४०००३२  
तारीख: २३ एप्रिल, २०१३

वाचा -

१) शासन परिपत्रक क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : सीडीआर-१००६/ प्र.क्र.२/  
०६/ ११-अ, दि.७ एप्रिल, २००८

शासन परिपत्रक-

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशांची प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित न राहता त्यांचा त्वरेने निपटारा व्हावा आणि निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा विहित कालावधीअंती पुन्हा विचार करून योग्य प्रकरणी त्यांना पुनःस्थापित करण्याची कार्यवाही विनाविलंब व्हावी यासाठी वेळोवेळी उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, अशा सर्व प्रकरणांची सविस्तर माहिती गोळा करून ती विहित विवरणपत्रात दरवर्षी दि.३० एप्रिलपूर्वी या विभागाकडे पाठविण्याबाबतच्या सूचना वरील दिनांक ७ एप्रिल, २००८ च्या परिपत्रकान्वये सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. विभागांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी या विभागाकडून आढावा घेऊन याबाबत विभागांना मार्गदर्शन करण्यात येते.

तथापि, विभागीय चौकशांची प्रकरणे विहित मुदतीत अंतिमतः निकाली निघावीत आणि निलंबित कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचा आढावा नियमितपणे घेतला जावा यासाठी संबंधित शिस्तभंगविषयक प्राधिकारी तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभाग यांच्या स्तरावर पुरेसे प्रयत्न होत नाहीत असे निदर्शनास आले आहे. परिणामी ही प्रकरणे विहित कालावधीत पूर्ण न होता बराच काळ प्रलंबित राहतात, असे दिसून येते.

२. या प्रकरणांचा आढावा घेण्याची कार्यवाही अधिक परिणामकारक रितीने व्हावी याबाबत सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

३. या संदर्भात वरील दिनांक ७ एप्रिल, २००८ च्या परिपत्रकातील सूचना रद्द करून आता असे आदेशित करण्यात येते की, **यापुढे प्रलंबित विभागीय चौकशीची प्रकरणे तसेच निलंबनाची प्रकरणे याबाबतचा वार्षिक तपशील या विभागाकडे न पाठविता सर्व मंत्रालयीन विभागांच्या सचिवांनी याबाबतचा वार्षिक आढावा घ्यावा. यासाठी विभागांनी खुद्द व सर्व क्षेत्रीय कार्यालयांची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रांत संकलित करावी.** प्रकरणे प्रलंबित राहण्याची कारणे विचारात घेऊन सचिवांनी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना जलद निपटार्याचे निदेश द्यावेत. शक्य असेल तेथे प्रत्येक प्रकरणी वाजवी कालमर्यादा विहित करून त्या कालमर्यादेतच प्रकरण निकाली निघेल यावर कटाक्ष ठेवावा.

४. विभागाने घेतलेला आढावा आणि केलेल्या उपाययोजना याबाबत या विभागाच्या सचिवांच्या स्तरावर दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नियमित सर्वेकष आढावा बैठक आयोजित करण्यात येईल.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०४२२१६३३३१७७०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( पां.जो. जाधव )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव,
३. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
४. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव,
५. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
६. अपर मुख्य सचिव (गृह), मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव व विधी परामर्शी, विधी व न्याय विभाग

८. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग
९. शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव
१०. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव व स्वीय सहाय्यक,
११. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
१२. \* प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,
१३. \* प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,
१४. \* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१५. \* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१६. सर्व विभागीय आयुक्त,
१७. सर्व जिल्हाधिकारी,
१८. सर्व मंत्रालयीन विभाग,
१९. सर्व मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख / प्रादेशिक विभाग प्रमुख
२०. सामान्य प्रशासन विभागातील सर्व प्रशासकीय कार्यासने
२१. निवडनस्ती

\*पत्राने

विवरणपत्र  
निलंबित अधिकाऱ्यांचा तपशील  
(दि.३१ मार्च रोजीची स्थिती)

विभागाचे नाव -

गट	निलंबित अधिकारी/ कर्मचाऱ्यांची गटनिहाय संख्या (यात फौजदारी गुन्ह्याच्या व विभागीय चौकशीच्या प्रकरणी निलंबित केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश करावा.)	पुनःस्थापित केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची गटनिहाय संख्या	अद्याप निलंबनाधीन असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची गटनिहाय संख्या	फौजदारी गुन्ह्याच्या प्रकरणी निलंबनास १ वर्ष पूर्ण झालेल्या / विभागीय चौकशीच्या प्रकरणी निलंबनास तीन महिने पूर्ण झालेल्या आणि अद्याप निलंबनाधीन असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ज्यांच्या निलंबनाचा आढावा घेण्यात आलेला नाही त्या कर्मचाऱ्यांची संख्या
१	२	३	४	५
अ				
ब				
क				
ड				
एकूण				

## विवरणपत्र

विभागाचे नाव -

गट	प्रलंबित विभागीय चौकशी प्रकरणांचा तपशील (दि.३१ मार्च रोजीची स्थिती)				मागील वर्षात निकाली काढलेल्या विभागीय चौकशी प्रकरणांचा तपशील		
	विभागीय चौकशी सुरु असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांची गटनिहाय संख्या (यात सध्या सुरु असलेल्या प्रकरणांचा समावेश करावा, मग ते प्रकरण कितीही जुने असो.)	स्तंभ २ मधील प्रकरणांपैकी अद्याप चौकशी अहवाल सादर न झालेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांची गटनिहाय संख्या	स्तंभ २ मधील प्रकरणांपैकी चौकशी अहवाल सादर झालेल्या मात्र अंतिम निर्णय प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांची गटनिहाय संख्या	स्तंभ २ मधील प्रकरणांपैकी सेवानिवृत्त झालेल्या मात्र अंतिम निर्णय प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांची गटनिहाय संख्या	निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या	निकाली काढलेल्या प्रकरणांपैकी ज्या प्रकरणी संबंधित अपचाऱ्यांना शिक्षा देण्यात आली आहे अशा प्रकरणांची संख्या	निकाली काढलेल्या प्रकरणांपैकी ज्या प्रकरणी संबंधित अपचाऱ्यांना दोषमुक्त करण्यात आले आहे अशा प्रकरणांची संख्या
१	२	३	४	५	६	७	८
अ							
ब							
क							
ड							
एकूण							